

भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी
यांची पदोन्नतीने/बदलीने पदस्थापना...
विशेष पोलीस महानिरीक्षक

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन आदेश क्रमांक: आयपीएस-१४१७/प्र.क्र.४१०/पोल-१

२ रा मजला, मंत्रालय,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई-४०००३२.

दिनांक: ३० मे, २०१८

वाचा:- पोलीस आस्थापना मंडळ क्र. १ यांची दिनांक ३०.०५.२०१८ ची शिफारस

शासन आदेश-

महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अधिनियम, २०१४ च्या कलम २२ च्या तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्वमान्यतेने भारतीय पोलीस सेवेतील खाली नमूद केलेल्या अधिकारी यांची त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी पदोन्नतीने / बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे:-

अ.क्र.	अधिका-याचे नाव	सध्याच्या नेमणूकीचे ठिकाण	पदस्थापनेचे ठिकाण
१.	श्री.यशस्वी यादव, भापोसे	पोलीस उप महानिरीक्षक (सक्तीच्या रजेवर)	विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा, मुंबई (पदोन्नतीने) (सध्याचे कार्यरत अपर पोलीस महासंचालक दर्जाचे पद अवनत करुन)
२.	डॉ.सुहास मधुकर वारके, भापोसे	पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक , मुंबई	विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड (पदोन्नतीने)
३.	श्रीमती अश्वती दोर्जे, भापोसे	अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस मुख्यालय, नायगांव, मुंबई.	संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक (पदोन्नतीने)
४.	डॉ.छेरिंग दोर्जे, भापोसे	अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई.	विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक (पदोन्नतीने)
५.	श्री. के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना, भापोसे	अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, मुंबई	विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर (पदोन्नतीने)

६.	श्री.रावसाहेब दत्तात्रय शिंदे, भापोसे	अपर पोलीस आयुक्त (संरक्षण व विशेष सुरक्षा), मुंबई.	संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे (पदोन्नतीने)
७.	श्री.व्ही. के. चौबे, भापोसे	विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक	सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई (बदलीने)
८.	श्री. आशुतोष डुंबरे, भापोसे	सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई	सह पोलीस आयुक्त, गुन्हे, मुंबई (बदलीने)
९.	श्री. संतोष रस्तोगी, भापोसे	सह आयुक्त, गुप्तवार्ता विभाग, मुंबई	सह पोलीस आयुक्त (प्रशासन), मुंबई (बदलीने)

२. उपरोक्त तक्त्यातील अ.क्र.९ येथील श्री. संतोष रस्तोगी, भापोसे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या सह आयुक्त, गुप्तवार्ता विभाग, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात डॉ. सुखविंदर सिंह, भापोसे, विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन, मुंबई यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे.

३. उपरोक्त अधिकारी यांना पदोन्नतीच्या/बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरीता नियंत्रक अधिकारी यांनी तात्काळ कार्यमुक्त करावे व संबंधित अधिकारी यांनी त्या पदावर रुजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०५३०१८३६१९१४२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(कैलास गायकवाड)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

❖ महासंचालक व पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.राज्यमंत्री, गृह (शहरे/ ग्रामीण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मुख्य सचिव यांचे वरीष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
४. अ.मु.स.(गृह) यांचे वरीष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. प्रधान सचिव (अ. व सु.) यांचे वरीष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव (विशेष) यांचे वरीष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.
८. आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.
९. अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१०. अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
११. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक .
१२. विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद.
१३. विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड.
१४. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर.
१५. विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा, मुंबई
१६. संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे.
१७. संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक
१८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ / २, महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
१९. संबंधित अधिकारी.
२०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२१. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे, पुणे, नाशिक, नांदेड व नागपूर.
२२. सहाय्यक संचालक, भापोसे कक्ष, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
२३. निवड नस्ती, पोल-१